

May 27, 2022

The Manager (Listing)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 023
Fax No.2272 5092/3030

Dear Sir,

Scrip No. 534618

## Subject: Newspaper Advertisement - Notice for Postal Ballot

Please find enclosed herewith the newspaper advertisement regarding notice for Postal Ballot published in the following newspapers on May 27, 2022.

- Financial Express (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Please acknowledge and suitably disseminate to all concerned.

Thanking You,

Yours faithfully,

For Waaree Renewable Technologies Limited

(Formerly known as Sangam Renewables Limited)

Pulan Pankaj Doshi Managing Director

DIN: 07063863

Email Id: pujandoshi@waareertl.com

Encl. As above

#### Waaree Renewable Technologies Limited

(Erstwhile "Sangam Renewables Limited") • (A subsidiary of Waaree Energies Limited)

Tel: +91 22 6644 4444 E: info@waareertl.com W: www.waareertl.com CIN: L93000MH1999PLC120470 GST: 27AADCS1824J2ZB

CENTRAL RAILWAY

E-TENDER NOTICE

Open E-Tenders are invited by

Sr.DEE/TRD/Nagpur following work on

E-Tender Notice No.: NGP/Elect/

TRD/2022-23/03, dated 24-05-2022.

Name of work: NGP/TRD-Provision of

monkey guards to reduce interruption

in traction supply due to monkey

menace. Estimated Cost of work:

₹ 81,78,100/- Earnest Money Deposit:

₹ 1,63,600/- Last date & Time for

submission of tender: 16-06-2022 at

15.00 Hours. Web site address: Details

Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sangam Renewables Limited) [CIN: L93000MH1999PLC120470]

504, Western Edge-I, off: Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066 Tel No. 022-4333 1500; Email: into@waareertl.com Website: www.waareertl.com Notice of Postal Ballot

Members of the Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sangam Renewables

Limited) (the Company) are hereby informed that, the Company has, on Thursday, May 26, 2022 sent the Postal Ballot Notice (Notice) dated May 18, 2022, through e-mail, to all the Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date. i.e., Friday, May 20, 2022 and whose email address was registered with the Company/Depositories The Postal Ballot is conducted pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other

applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for inter-alia conducting postal ballot process through remote e-voting vide General Circulars No. 20/2021 dated 8th December, 2021 read with 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020. dated 28th September, 2020, 39/2020 dated 31th December, 2020 and 10/2021 dated 23th June, 2021 ("MCA Circulars"), and Secretarial Standard 2 issued by the Institute of Company Secretaries of India ("ICSI"), and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification (s) or re-enactment(s) thereof for the time being in force) to seek the approval of the members on the resolutions no. 1 to 4 as set out in the Notice of Postal Ballot as detailed below;

- To consider and approve issue of Employee Stock Options (ESOP)
- 2. To consider and approve revision in the remuneration of Mr. Pujan Doshi, Managing Director of
- 3. To consider and approve remuneration to Mr. Hitesh P Mehta, Executive Director and CFO of the
- 4. To consider and approve remuneration to Mr. Viren Doshi, Executive Director of the Company Members are requested to note the following information and instructions in this regard:
- A person who is not a member as on Friday, May 20: 2022, should treat the Notice for information. In terms of MCA circulars, physical copies of the Postal Ballot Notice, along with the Postal Ballot
- forms. have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of members in respect of the items of business to be transacted through postal ballot, would only take place through the remote e-voting system.
- The Notice is also available on the Company's website at www.waareerti.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website on the website of CDSL viz. www.evotingindia.com.
- Members who have not yet registered their e-mail address or those who may want to update it, can get the same registered/updated, as detailed below: (a) Members holding shares in dematerialised form are requested to get their email address registered with the concerned depositories; and (b) Members holding shares physical tom, and/or who have not registered/ updated their email address, are requested to furnish their email address and mobile number with the Registrar & Share Transfer Agent, viz.: Purva Sharegistry (India) Private Limited, at support@purvashare.com. Further, a detailed procedure for registration of e-mail address is set
- The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for facilitating the remote e-voting, as the authorized agency.
- Remote e-voting period shall commence on Friday, May 27, 2022 at 9:00 A.M. (IST) and end on Saturday, June 25, 2022 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive.
- During this period, Members of the Company holding shares, in physical or dematerialised form, as on Friday, May 20, 2022 ("Cut-off date") may cast their votes, electronically.
- Members are re-guested to note the following with regard to remote e-voting:
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, May 20, 2022 and is otherwise not barred from doing-so, only than be entitled to avail the facility of remote
- The remote e-voting shall be disabled after 5.00 p.m. on Saturday, June 25, 2022 at 5:00 P.M and Members will not be allowed to vote thereafter.
- Once the vote is cast on a resolution, the Member shall not be allowed to change it The results of Postal Ballot shall be declared within two working days from the conclusion of the
- remote e-voting period by communication to the stock exchange on which shares of the Company are listed. The same shall also be uploaded on the Company's website www.waareertl.com and on the website of on the website on the website of CDSL viz, www.evotingindia.com. If you have any queries or issues regarding remote e-voting process from the CDSL e-voting
- System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022 23058542/43. Alternatively, Members may also write to Ms. Heema Shah, Company Secretary of the Company, at heema@waareertl.com or can reach out at telephone no.: Members are requested to quote their DP ID & Client ID / Folio No, as the case may be, in all
- correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or the Company. For Waaree Renewable Technologies Limited

Heema Shah Place: Mumbai Dated: May 26, 2022 Company Secretary & Compliance Officer



STCI PRIMARY DEALER LIMITED CIN U67110MH2006PLC165306 GST No. 27AAKCS6909H1ZY Regd. Office: A/B1-801, A wing, 8th Floor, Marathon Innova, Marathon NextGen Compound, Off Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. www.stcipd.com

Audited Financial Results for the year ended March 31, 2022

Balance Sheet as at March 31, 2022	
SOURCES OF FUNDS	
1 Shareholder's Funds	
a. Share Capital	150.00
b. Reserves and Surplus	626.70
HISTORY CONTROL AND	776.70
2 Loan Funds	
a. Secured Loans	11373.75
b. Unsecured Loans*	1509.04
	12882.79
3 Other Liabilities	398.76
TOTAL	14058.25
APPLICATION OF FUNDS	THE CANADA
1 Fixed Assets (Net Block)	15.73
2 Investment	
(i) Govt. Securities & Treasury Bills	12958.48
(ii) FI & Other Bonds	657.03
SANCTO NO. AT	13615.51
3 Other Assets	427.01
TOTAL	14058.25
* - Of which call/notice money borrowings (Including Interest Accrued thereon) - There is no call/notice money lending.	1317.49

Profit and loss account for the year ended Mar	ch 31, 2022
1 Income	
Interest	326.99
Discount	273.26
Trading Profit / (Loss) including MTM	(32.20)
Underwriting & other commission	6.34
Other	5.03
	579.42
2 Expenses	2020030
Interest	414.80
Administrative Cost	17.97
Other	9,50
	442.27
3. Profit before Tax	137.15
4. Profit after Tax	100.56
Other Comprehensive Income	0.02
Total Comprehensive Income for the year	100.58
Regulatory Capital Required(as per Capital	1700000000000
Adequacy Guidelines)	360.61
Actual Capital(Paid up Capital +	102722511201
Reserves-Intangible assets-Deferred tax asset)	776.65
Return on Average Net Worth	13.34%

Total

financialexp.epapr.in

 The Financial statements have been prepared as per Ind AS and in the format prescribed under Division III of Schedule III of the Companies Act, 2013 and have been approved in the Board Meeting held on April 27, 2022.

2. The securities held have been measured at fair value except for

- securities held at amortised cost category which are carried in books at amortised value
- 3. Net borrowings in call during the year: average Rs. 746.24 crores, peak Rs. 1978.00 crores 4. Leverage ratio for the year: average 16.72 times, peak 17.48 times
- Quarterly CRAR (Capital to Risk-weighted Asset Ratio)\*\*\* June 30, 2021 Sept 30, 2021 Dec 31, 2021 Mar 31, 2022 34.48% 28.05% 32.31% \*\*\* Calculated as per Master Direction - Standalone Primary Dealer

(Reserve Bank) Directions, 2016 dated August 25, 2016 as updated

- from time to time 6. Details of issuer composition of investments in non Government Securities as at March 31, 2022 (Ref: RBI Circular No
- IDMD PDRS No 03/03 64 00/2003-04\

Sr. No.	Issuer	Amount	Extent of private placement**
1	PSUs		13-23
2	FIs	149.38	
3	Banks	201.16	55.05
4	Other PDs	544.19745	-
5	Private Corporates	295.05	174.76
6	Subsidiary /Joint ventures	12000000000000	55 <del>-</del> 5
7	Others	3.5	1950
8	Provision held towards depreciation		

- All the investments in the above non government securities are rated and are above investment grade securities. \*\* Represents original issue.
- 7. The above results are published pursuant to the Reserve Bank of India's directions to Primary Dealers.

645.58

For and on behalf of the Board of STCI Primary Dealer Limited Prasanna Patankar **Managing Director** 

229.81

DIN: 07658714

TOTAL™ TRANSPORT Keeping Promises Since 1994

# TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

Member of the C.P. World Group Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor, T Square, Opp. Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

											(₹ In Lakhs)	
		Standalone					Consolidated					
		Quarter Ended on Ye		Year	Ended		Quarter Ended on		Year Ended			
Sr. No.	Partculars	31st March 2022	31st December 2021	31st March 2021	31st March 2022	31st March 2021	31st March 2022	31st December 2021	31st March 2021	31st March 2022	31st MARCH 2021	
		AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	
		₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	
1	Total income from operations	15987.60	15441.00	8684.62	53057.28	26497.56	17231.89	16974.20	9619.34	58365.08	31513.93	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	467.59	400.27	372.23	1569.26	278.46	296.00	372.47	219.78	1354.75	1.86	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	467.59	400.27	372.23	1569.26	278.46	295.83	370.62	215.81	1350.11	-4.91	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	339.41	296.69	302.85	1121.33	201.56	185.77	270.63	143.53	924.26	-86.31	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	323.51	296.69	275.42	1105.43	174.13	170.97	268,87	116.39	907.72	-113,32	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1,430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430,60	1430,60	1430.60	1430.60	1430.60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				4717.46	3719.33	0 - 7		82	4029.82	3170,13	
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic	2,37	2.07	2.12	7.84	1.41	1.21	1.89	1.01	6.38	-0.59	
	2. Diluted:	2.37	2.07	2.12	7.84	1.41	1.21	1.89	1.01	6.38	-0.59	

Date: 26th May, 2022

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: May 25, 2022

Participant(s).

Physical

Holding

Demat

Holding

Place: Mumbai

Date: 26th May, 2022

- 1. The above audited results, which have been subjected to an audit report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 26th May 2022. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Rule Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- 2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com.

For Total Transport Systems Limited

Makarand Pradhan **Managing Director** DIN: 00102413

JMD VENTURES LIMITED Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN: L67190MH2000PLC033180, Email: jmdtele@gmail.com, Website: www.jmdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs in lakhs)

Quarter | Quarter | Year Ended

SI. No.	PARTICULARS	ended 31st March 2022	ended 31st March 2021	31st March 2022	Ended 31st March 2021
		Audited	Audited	Audited	Audited
1 2	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	166.70	362.51	305.03	380.45
3	items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra	(17.60)	(0.35)	7.45	(7.92)
4	ordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(17.60)	(191.08)	15.34	(337.18)
5	Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	(5.72)	(191.08)	14.15	(336.91)
6 7	(Face Value of Rs. 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra-	1,442.92	1,442.92	1,442.92 1,799.906	1,442.92 1,785.760
	Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic b) Diluted	(0.040) (0.040)	(1.324) (1.324)	0.098 0.098	(2.335) (2.335)

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website

"www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

**Dhruva Narayan Jha** 

**Managing Director** 

**d** Bombay Dyeing

THE BOMBAY DYEING AND

MANUFACTURING COMPANY LTD.

(CIN: L17120MH1879PLC000037)

Registered Office: Neville House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. E-mail: grievance\_redressal\_cell@bombaydyeing.com Tel: (91) (22) 66620000;

Fax: (91) (22) 66192001 Website: www.bombaydyeing.com

**NOTICE TO THE MEMBERS** 

Notice is hereby given that the One Hundred and Forty Second (142<sup>nd</sup>) Annual

General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday,

29th June, 2022 at 3:30 PM (IST) through Video Conferencing ("VC")/Other

Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020 read with Circular No. 17/2020 dated 13th April, 2020,

Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 19/2021 dated 8th December, 2021 and Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue. n compliance with the aforesaid Circulars and the relevant provisions o

the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 142nd AGM of the Members of the

Company will be held through VC/OAVM and Notice of the AGM along with

the Annual Report 2021-22 will be sent by electronic mode to those Members

whose e-mail addresses are registered with the Company/Depositorv

Members may note that the Notice of the AGM and Annual

Report 2021-22 will also be available on the Company's website at

www.bombaydyeing.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE

Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com

and www.nseindia.com respectively. Members can attend and participate

in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the

AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting

through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum

Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91

of the Companies Act, 2013, the Register of the Members and Share Transfer

Books of the Company will remain closed from Thursday, 23<sup>rd</sup> June, 2022, to

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and

e-voting facility during the AGM to all its Members to cast their votes on all

resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure for remote

If your e-mail address is not registered with the Depositories (if the shares are

held in electronic form)/Company (if the shares are held in physical form), you

may register to receive the Notice of the AGM along with the Annual Report

Send a request to the M/s. KFIN Technologies Limited, Registrar

and Share Transfer Agent of the Company ("KFIN") at einward.

ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholder

scanned copy of the Share Certificate (front and back) and self-

attested scanned copy of PAN card and self-attested scanned

copy of any of the following document viz. Aadhar Card/Driving

License/Election Identity Card/Passport for registering e-mail

Please contact your Depository Participant(s) (DP) and register

For THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LTD.

Sanjive Arora

**Company Secretary** 

your e-mail address as per the process advised by your DP.

Wednesday, 29th June, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

under Section 103 of the Companies Act, 2013.

e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM.

2021-22, by completing the process as under:

# LALW

## LAKSHMI AUTOMATIC LOOM WORKS LIMITED

Regd. Office: 686, Avanashi Road, Coimbatore - 641 037 CIN: L29269TZ1973PLC000680 Website: www.lakshmiautomatic.com

Audited Financial Results (Standalone) for the

Quarter and Year Ended 31-03-2022 (₹in Lakhs)

SI.			Quarter Ended	1	Year I	Ended
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
NO.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	356.34	324.41	323.07	1,321.41	1,134.76
2	Net Profit for the period (before Exceptional items and Tax)	70.16	91.24	86.05	352.14	338.56
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	70.16	91.24	86.05	352.14	338.56
4	Net Profit for the period (after Exceptional items and Tax)	49.59	68.38	67.96	260.06	253.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	43.21	67.75	63.85	251.78	251.27
6	Equity Share Capital (Face value ₹ 100/- each)	668.75	668.75	668.75	668.75	668.75
7	Reserves (excluding revaluation reserve as per Balance Sheet)				1,189.96	938.18
8	Earnings Per Share (EPS) (Face value ₹ 100/- per share)					
	a. Basic (in ₹)	7.42	10.22	10.16	38.89	37.95
	b. Diluted (in ₹)	7.42	10.22	10.16	38.89	37.95

Notes: 1. The above is the extract of the detailed format of Audited Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the website of the Company (www.lakshmiautomatic.com)

2. The Board of Directors have recommended a dividend of ₹ 10/- (10%) per Equity share of ₹ 100/- each for the year 2021-22, subject to the approval of the shareholders in the Annual General Meeting.

For LAKSHMI AUTOMATIC LOOM WORKS LTD Coimbatore

26.05.2022

# **△ CENLUB** CENLUB INDUSTRIES LIMITED

Plot No-233-234, Sector-58, Ballabgarh, Faridabad-121004, (Haryana) Ph.: 91 -8826794470-73 Fax: 91 (129) 2307263 Website: http://www.cenlub.in Corporate Identity Number: L67120HR1992 PLC035087 Email: investors@cenlub.in Statement of Audited Financial Results for the quarter and Year ended 31 March 2022 (Rs. In Lakhs)

		Quarter	Ended	Year E	nded
Sr. no	Particulars	31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-22 (Audited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations (net)	1,728.57	1,386.77	5,382.16	4,233.01
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Execeptional and/or Extraordinary Items)	377.99	275.96	866.82	576.43
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Execeptional and/ or Extraordinary Items)	377.99	275.96	866.82	576,43
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Execeptional and/ or Extraordinary Items)	334.59	174.12	700.38	401.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)	330.98	182.47	699.54	411.93
6	Equity Share Capital (in Qty)	466.29	466.29	466.29	466.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			3,588.34	2,888.80
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted:	7.18 7.18	3.74 3.74	15.02 15.02	8.61 8.61

Place: Faridabad

Dated: May 26, 2022

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee and and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 26th May, 2022.
- 2 The Board of Directors of the company has considered to skip the dividend for the year. The appointment of Mr. Aman Mittal (DIN:00006435) as Whole Time Director of the Company
- (Cenlub Industries Limited) with effect from 1st August 2022 for a period of three year i.e. till 31st July, 2025, subject to the approval of Shareholders of the Company. The Financial results of the company for the quarter/year ended March 31,2022 are also available
- on the Company's website (www.cenlub.in) and on the website of BSE (www.bseindia.com)

FOR CENLUB INDUSTRIES LIMITED

VIRENDRA KUMAR GUPTA EXECUTIVE DIRECTOR

(DIN: 00006461)

OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573 Pinto Advertising Mazagaon, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181. Sarjan Advertising, Tardeo, Phone : 66626983

on Railway website www.ireps.gov.in Sr. DEE(TRD), Nagpur RailMadad Helpline 139

#### CENTRAL RAILWAY E-TENDER NOTICE

Open E-Tenders are invited by Sr. DEE/TRD/Nagpur following work on E-Tender Notice No.: NGP/Elect/TRD/ 2022-23/04, dated 23.05.2022, Name of work: Casting of OHE foundation, Mast erection & Cable laying, including earthing & bonding in jurisdiction of ADEE/TRD/NGP of Nagpur Division (Zonal work). Estimated Cost of work: ₹ 58,27,973/- Earnest Money Deposit: ₹ 1.16.600/- Last date & Time for submission of tender: 15-06-2022 at 15.30 Hours. Web site address: Details on Railway website www.ireps.gov.in. Sr. DEE(TRD), Nagpur VAPL/04/36

RailMadad Helpline 139

## NOTICE NOTICE is hereby given that the

Certificate(s) for 160 Equity Shares Certificate Nos. 218306 to 307 and 1596511 to 6512 of Nocil Limited (Name of the Company) standing in the name(s) of Kiritkumar Bipinchandra Dave has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office Mafatlal House. H.T. Parekh Marg, Backboy Reclamation Churchgate, Mumbai-400020 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s). Name(s) Of Shareholder(s)

Kiritkumar Bipinchandra Dave Date: 27.05.2022

#### AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617 Regd. Office & Works: SP-916, Phase-III, Industrial Area, Bhiwadi-301 019, Rajasthan **Tel.:** 911-6176727, 911-6128880; Corp. Office: 12<sup>th</sup> Floor, Bigjo's Tower, A-8.

Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi - 110 034 Tel: 011-42515151, Fax: 011-42515100, Email: cs@ajantasoya.com Website: www.ajantasoya.com NOTICE OF RECORD DATE Notice is hereby given that the Board of Directors of the Company at its meeting

held today i.e. 26th May, 2022 has fixed Friday, 17th June, 2022 as the Record Date for determining the eligibility of shareholders, with regard to the Sub-division (split) of 1 (one) Equity shares of Rs. 10 each (fully paid-up) into 5 (five) Equity shares of Rs. 2 each (fully paid-up), as approved by the shareholders through postal ballot by way of electronic means on 23rd May, 2022 The details relating to the abovementioned

Sub-division of equity shares are also available in the "investor Relations" section of the Company's website i.e. www.ajantasoya.com By order of the Board Ajanta Soya Limited

Place: New Delhi Date: 26.05.2022

Chairman

**Whole Time Director** DIN: 02321262

Abhey Goyal

# **CLASSIFIEDS BUSINESS**

LOANS



0070691857-110-1

#### "IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertisin

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as result of transactions with companies, associations of individuals advertising in its newspapers Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers of otherwise acting on an advertisement in any manne whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Beejay Ads, Opera House Phone : 23692926 / 56051035. Color Spot, Byculla (E), Phone: 23748048 | 23714748. FCA Communications, Nariman Point, Phone: 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835 Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 | 2341 4596 J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort Phone: 22663742.

Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262.

# मुंबई लक्षदीप 👿

## सर्वेक्षण अहवाल मागे घेण्याची जैन समाजाची मागणी

सोलापूर, दि.२६ : जैन समाजातील . टक्के पुरुष तर . टक्के महिला मांसाहारी असल्याचा अहवाल तयार केल्याच्या कृतीचा येथील जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. हा अहवाल मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे भारत सरकारच्या

स्वारःध्य व कुटूंब कल्याण मंत्रालयच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल मध्ये जैन समाजातील महिला व पुरुषांच्या आहाराबद्दल माहिती दिली आहे. हा अहवाल चूकीचा असल्याचे जैन समाजाने म्हटले आहे. अहवालाचा फेरविचार व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात श्री आदिनाथ जैन मंदिर, माणिक चौक येथे रविवारी सकल जैन समाजची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिगंबर, श्वेताम्बर, तेरपंथी. र-थानकवासी, जैन सोशल ग्रुप, भारतीय जैन संघटना, जैन कासार समाजसह सर्व पंथांचे व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

#### रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ नोंद्र. कार्या. ४५०/४४१, खटाव हाऊस, मोगल लेन, माहीम (प.). मुंबई –४०० ०१६. दूर.:०७९-४०२०९२००-०९,ई-मेल: <u>contact@refnol.com</u>, वेबसाईट: <u>www.refnol.com</u> 36 मार्च 3633 मोनी मांग्रेस्ट्रम निमारी व वर्षाक्रीया सेवामपिथिय एक्ट्रीय विलेश निरुक्षांचा अस्त

(अपवादात्मक आणि/किवा विशेष साधारण बाबनंतर) ४,४.६६ (४.८८) (२३.००) ४. करानंतर काठावधीकरिता निष्यक नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किवा विशेष साधारण बाबनंतर) ५७.२५ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ६० सुर्वक उत्पन्न ६० सुर्वक उत्पन्न ५००,८९ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ५००,८९ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ५००,८९ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष अर्थकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकरिता एकूण सर्वकष अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९ ५० काठावधीकर अर्थकर ५००,८९					(रु.लाखात) संपलेले वर्ष	
9.     कार्यवल्तात्न एकूण उत्पन्न (निव्बळ)     9४७०,९७     १३८४.६९     ९९९.०२       2.     कालावयीकरिता निव्बळ नफा/(तीटा) (कर,     अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबपूर्व)     २१.४६     (४.८८)     (२३.००)       करपूर्व कालावयीकरिता निव्बळ नफा/(तीटा)     (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)     २१.४६     (४.८८)     (२३.००)       ४.     कालावयीकरिता निव्बळ नफा/(तीटा)     (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)     १७.२५     (४.८८)     (२३.००)       ५०     कालावयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न     १७.८५     (४.८८)     (२३.००)       ५०     भण.८१     (४.७०)     (१८,९०)       ५०     ५०     ५०     ३०८.९९       ३०८.९९     ३०८.९९     ३०८.९९       ३०८.९९     ३०८.९९       ३०८.९०     ३०८.९९	अ.		39.03.22	39.92.29	39.03.29	39.03.22
कालावयीकरिंता निव्यळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावयीकरिता निव्यळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर) 8 करानंतर कालावयीकरिता निव्यळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर) 0 कालावयीकरिता निव्यळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर) 0 कालावयीकरिता रकूण सर्वकष उत्पन्न 1 सर्वा केंकेले सममाग मांडवल (वर्षनी मृत्य क.१०/ – प्रत्येकी) उत्पन्न प्रतिमार्ग (क.१०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)      (१३.००)	क्र.	तपशील	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
अपवादात्मक आणि (किंवा विशेष साधारण बाबपूर्य) करपूर्व कालायधीकरिता नियळ नामा (तोटा) (अपवादात्मक आणि (किंवा विशेष साधारण बाबनंतर) थ. करानंतर कालायधीकरिता नियळ नामा (तोटा) (अपवादात्मक आणि (किंवा विशेष साधारण बाबनंतर) थ. करानंतर कालायधीकरिता नियळ नामा (तोटा) (अपवादात्मक आणि (किंवा विशेष साधारण बावनंतर) थ. कालायधीकरिता राकूण सर्वक करपनः सरणा केलेले सममाग मांडवल (वर्षांनी मूल्य क. १०/ – प्रत्येकी) थ. उत्पन्न प्रतिमा (क. १०/ – प्रत्येकी) थ. उत्पन्न प्रतिमा (क. १०/ – प्रत्येकी) थ. असंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			9800.90	9३८४.६९	999.02	4089.04
(अर्थवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बांबनंतर) ४, करानंतर कालावधीकरिता निवळ नफा / (तीटा) (अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बांबनंतर) ५७. उपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बांबनंतर) ५७. कालावधीकरिता एकूण सर्वकष उपवश्व ५७. प्रणा केलेले समामा मांडवल (दर्शनी मूल्य क. १० / – प्रत्येकी) ७ उप्तम प्रतिमाग (क. १० / – प्रत्येकी) ७ (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)		अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२१.४६	(8.८८)	(२३.००)	(३५.५०)
(अयवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर) १७.२५ (४.८८) (२३.००) १५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न १७८९ (४.७७) (१०.६९) १५ एणा केलेले सममाना मांडवल (दर्शनी मूल्य क.१०/ – प्रत्येकी) ३०८.९९ ३०८.९९ उत्पन्न प्रतिमान (६.१०) – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२१.४६	(8.८८)	(२३.००)	(३५.५०)
६. भरणा केलेले सममान मांडबल (वर्शनी मूल्य रू. १०/ – प्रत्येकी) (उत्तम प्रतिमा (रू. १०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90.24	(8.८८)	(23.00)	(39.09)
७. उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			90.69	(8.00)	(90.89)	(३८.७९)
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			99.50\$	30८.९९	302.99	30८.99
19 II A 10 I (0 I (	3.6	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)		7	( X	Acres S
२. सौमिकृत 0.५६ (0.१६) (0.७४)		9. मूळ •	0.48			(9.29) (9.29)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेस्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वर स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कषचि सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.refnol.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे:

		संपलेली तिमाही				
3f.	39.03.22	३१.१२.२१	39.03.29	३१.०३.२२		
क. तपशील	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9997.96	९५१.६०	६३३.५६	38८9.0२		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	83.00	(80.65)	(३९.९६)	(१२.८५)		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	39.48	(23.08)	(39.98)	(90.0६)		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	39.46	(२३.०४)	(२७.५२)	(90.08)		
संचालक मंडळाच्या आरेशान्वये						

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि सही/ अरुप बा यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००९०६७६०

### रोझ मर्क. लिमिटेड

. वेकाण : अहमदाबाद

दिनांक: २६.०५.२०२२

दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

CIN:L17120MH1879PLC000037

नोंदणीकृत कार्यालय: नेविल हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

दुर.क्र.ः(९१)(२२)६६६२००००, फॅक्सः(९१)(२२)६६१९२००१. ई-मेलःgrievance\_redressal\_cell@bombaydyeing.com,

वेबसाईट: www.bombaydyeing.com

सदस्यांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **कंपनीची एकशे बेचाळीसावी (१४२) वी वार्षिक सर्वसाधारण** 

सभा (एजीएम) बुधवार, २९ जून, २०२२ रोजी दु.३.३०वा.(भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरसिंग

(व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०

सहवाचिता परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दि.५ मे,

२०२०, परिपत्रक क्र. ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र. १९/२०२१ दि.८ डिसेंबर,

२९/२०२१ आणि परिपत्रक क्र. ०२/२०२२ दि.५ मे, २०२२ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणन

संदर्भित) आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे,

२०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि

दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/

पी/२०२१/११ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीची

उपरोक्त परिपन्नके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर

रिकायरमेंट्स) अधिनियम, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या सदस्यांची १४३

वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम आणि एजीएमची सूचना वार्षिक अहवाल २०२१-२२ सोबत ज्या

सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

सभासदांनी लक्षात ठेवावे की, एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ ची सूचना कंपनीच्या

www.bombaydyeing.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड

आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com

www.nseindia.com वर अनुक्रमे उपलब्ध असेल. सदस्य केवळ तउ/जअतच् सुविधेद्वारे

एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या

सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल याद्वारे पुढे सूचना देण्यात आली आहे की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार,

सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक गुरुवार, २३ जून, २०२२ ते बुधवार, २९ जून,

एजीएम दरम्यान कंपनी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) आणि ई-व्होटिंग सुविधा तिच्या

सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

जर तुमचा ई-मेल पत्ता डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नसेल (जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील)/

कंपनी (शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील तर), तुम्ही वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना प्राप्त

वास्तविक स्वरूपात भागधारणा : मे. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, निबंधक आणि कंपनीचे भाग

हस्तांतर प्रतिनिधी (केफिन) यांना einward.ris@kfintech.com येथे विनंती पाठवा सोबत

फोलिओ क्रमांक, भाग धारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे) आणि

पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि खालीलपैकी कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत

**डिमॅट स्वरूपात भागधारणा** : कुपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) शी संपर्क साधा आणि

करण्यासाठी नोंदणी करू शकता. २०२१-२२, खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून:

२०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील.

करण्याकरिता होणार आहे.

एजीएम होणार आहे.

सीआयएन:एल२४९१०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ नोंदणीकृत कार्यालय: १२, प्रियदर्शनी रोज बाजार सोसायटी, सेक्टर १०, खांदा कॉलनी, पनवेल (पश्चिम)-४१०२०६, महाराष्ट्र. दूर.:+९१-८८७९६९९१०३, ई-मेल:rmltd1985@gmail.com, वेबसाईट:www.rosemercltd.com

#### ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)					
संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही				
३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित				
39.8	39.04	39.0				
- 98.09	(२९.३५)	98.88				
- 98.09	(२९.३५)	98.88				
- 98.09	(२९.३५)	90.84				
T - 98.09	(२९.३५)	<u> </u>				
99.40	99.80	99.80				
_	980.42	-				
(٩.६८) (٩.६८)	(२.९५) (२.९५)	9.04 9.04				
	\$9.03.7022 लेखापरिक्षित 39.8 - 9६.09 - 9६.09 T - 9६.09 - 9६.09 - 9६.09	तिमाही				

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) सह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rosemercltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	रोझ मर्क लिमिटेडकरित
	सही / -
	किर्ती सावल
ठिकाण: मुंबई	व्यवस्थापकीय संचालव
दिनांक: २६.०५.२०२२	डीआयएन:०२००३८७०

#### **MIRA BHAINDAR MUNICIPAL CORPORATION**

**Public Works Department** 

Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar (W), Tal. Dist. Thane-401101. Tel.:28192828

No.MNP/PWD/Tender/182/2022-23 Date: 26.05.2022

#### || Tender Notice No.182 ||

Repairs and Maintenance Post hole filling by Jet Patcher Machine in Rainy season in Mira Bhaindar Municipal Corporation area. The Tender document are available on MBMC website https:// mahatenders.gov.in from 06/06/2022 to 29/06/2022 up to 12.00 PM & submit the tender dully filled on https://mahatenders.gov.in Submission date 30/06/2022 up to 12.00 PM hrs.

Ref.No.:MBMC/PRO/70/2022-23 Date: 26/05/2022 Sd/-Place: Bhaindar **Executive Engineer (PWD)** Date: 26/05/2022 Mira Bhainder Municipal Corporation

१०० टक्के मतदान! हिच लोकशाहीची शान!

Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sangam Renewables L [CIN: L93000MH1999PLC120470]

504, Western Edge-I, off: Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066 Tel No. 022-4333 1500; Email: info@waareertl..com Website: www.waareertl.com Notice of Postal Ballot

ers of the Waaree Renewable Technologies Limited (Formerly known as Sa Limited) (the Company) are hereby informed that, the Company has, on Thursday, May 26, 2022 sen the Postal Ballot Notice (Notice) dated May 18, 2022, through e-mail, to all the Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the epositories as on the cut-off date. i.e., Friday, May 20, 2022 and whose email address was regist

The Postal Ballot is conducted pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies Applications provision to the Conjugates Act, 2014 ("Rulles") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for inter-alia conducting postal ballot process through remote e-voting vide General Circulars No. 20/2021 dated 8<sup>th</sup> December, 2021 read with 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020, 22/2020 dated 15<sup>th</sup> June, 2020, 33/2020 September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020 and 10/2021 dated 23rd June of India ("ICSI"), and any other applicable law, rules and regulations (including any statutory modificatio (s) or re-enactment(s) thereof for the time being in force) to seek the approval of the members on the resolutions no. 1 to 4 as set out in the Notice of Postal Ballot as detailed below;

- To consider and approve issue of Employee Stock Options (ESOP)
- To consider and approve revision in the remuneration of Mr. Pujan Doshi, Managing Director of the Company
- To consider and approve remuneration to Mr. Hitesh P Mehta, Executive Director and CFO of the
- . To consider and approve remuneration to Mr. Viren Doshi, Executive Director of the Company
- Members are requested to note the following information and instructions in this regard: A person who is not a member as on Friday, May 20, 2022, should treat the Notice for information
- In terms of MCA circulars, physical copies of the Postal Ballot Notice, along with the Postal Ballot
- forms, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of members in respect of the items of business to be transacted through postal ballot. would only take place through the remote e-voting system.
- The Notice is also available on the Company's website at www.waareertl.com, on the websit of BSE Limited at www.bseindia.com and on the website on the website of CDSL viz
- Members who have not yet registered their e-mail address or those who may want to update it can get the same registered/updated, as detailed below: (a) Members holding shares in dematerialised form are requested to get their email address registered with the concerned depositories; and (b) Members holding shares physical tom, and/or who have not registered/ updated their email address are requested to furnish their email address and mobile number with the Registrar & Share Transfer Agent, viz.: Purva Sharegistry (India) Private Limited, at support@purvashare.com. Further, a detailed procedure for registration of e-mail address is set
- The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL" for facilitating the remote e-voting, as the authorized agency.
- Remote e-voting period shall commence on Friday, May 27, 2022 at 9:00 A.M. (IST) and end or Saturday, June 25, 2022 at 5:00 P.M. (IST) (both days inclusive.
- During this period, Members of the Company holding shares, in physical or demate as on Friday, May 20, 2022 ("Cut-off date") may cast their votes, electronically
- Members are re-quested to note the following with regard to remote e-voting:
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Benefic Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, May 20, 2022 and is otherwise not barred from doing-so, only than be entitled to avail the facility of remote
- The remote e-voting shall be disabled after 5.00 p.m. on Saturday, June 25, 2022 at 5:00 P.M and Members will not be allowed to vote the
- Once the vote is cast on a resolution, the Member shall not be allowed to change it The results of Postal Ballot shall be declared within two working days from the conclusion of the
- remote e-voting period by communication to the stock exchange on which shares of the Company are listed. The same shall also be uploaded on the Company's website <a href="www.waareert.com">www.waareert.com</a> and on the website of on the website on the website of CDSL viz. <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>. If you have any queries or issues regarding remote e-voting process from the CDSL e-voting
- System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022 23058542/43. Alternatively, Members may also write to Ms. Heema Shah, Company Secretary of the Company, at heema@waareertl.com or can reach out at telephone
- Members are requested to quote their DP ID & Client ID / Folio No, as the case may be, correspondence with the Registrar and Share Transfer Agent and/or the Company For Waaree Renewable Technologies Limited

Dated: May 26, 2022 Company Secretary & Compliance Office

एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड



(a) Basic

Place: Mumbai

(b) Diluted

#### नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय पत्ता: फलक्रम बिझनेस सेन्टर, ००१ व ००२,

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार, खाली नमुद तक्त्यात सविस्तरपणे विहित तपशील, यांनी **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (एवान्स)** यांच्याकडून खाल नमुद केलेल्या तक्त्यात दिल्याप्रमाणे स्थावर मालमत्ता तारणाद्वारे **(प्रतिभूत मालमत्ता)** कर्ज सुविधा घेतली आहे आणि खाली नमुद कर्जदार व सहकर्जदार यांनी

कर्ज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली असल्याने तुमचे कर्ज खाते क्रमांक **एमयुएमएसएल०००१००५६** हे **०८ जानेवारी, २०२२** रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसुमध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्कशन ऑफ फिनान्शियल ॲसेटसु ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ **(सरफायसी कायदा)** अन्वये प्रतिभृत धनको असलेल्या **एवान्स** आणि सरफायसी कायद्याचे कलम १३(२) अन्वये सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) . १९९५, २००२ च्या नियम ३ अन्वये तुम्ही कर्जदार व सहकर्जदार, खालील तक्त्यात सविस्तरपणे नमुद, यांना आमच्याकडे नींद असलेल्या अंतिम ज्ञात पत्सावर तुम्हाल **उरफायसी** कायद्याच्या कलम १३(२) अन्वये पोहोचपावतीसह रजिस्टर्ड पोस्टाने (आर.पी.ए.डी.) नुसार मागणी सूचना (सूचना) पाठविण्यात आली होती आणि परा सचनेच्या तारावेपासन ६० दिवसांच्या आत पूर्ण व अंतिम रक्क्स जमा करण्याच्या तारावेपूर्यंत आलेल्या व्याजासह एकवित सचनेत सुर थकवाकी कर्ज रक्क्स भरण हरण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि वैयक्तिक कर्जदारांना सदर सूचना समाविष्ट असलेले लिफाफे त्यांच्या खाली नमुद पत्र व्यवहाराच्या पत्यावरून ना-पोहोच होता पुन्हा मिळाले म्हणून सदर सूचनेतील मजकूर सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१)

कर्जदार, सहकर्जदार, प्रतिभूत मालमत्ता, मागणी सूचनेचे तपशील आणि सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये उपरोक्त सूचनेत मागणी केलेली थकबाकी

कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मान्य कर्ज रक्कम (भारतीय रुपये)	मागणी सूचना दिनांक	१७ मे, २०२२ रोजी एकूण थकबाकी रकम (भारतीय रुपये)
भागवत प्रसाद गुरुकुल एज्युकेशन ट्रस्ट	रु.२,५५,६०,०००/-		<b>रु. २,७२,४५,०७६/</b> -
श्री. दिब्यालोचना दुर्योधन मोहन्टी	(रुपये दोन कोटी पंचावन्न	२३.०५.२०२२	(रुपये नव्वद लाख सदोतीस हजार
श्री. रविंद्र दुर्योधन मोहन्टी	लाख साठ हजार फक्त)		आठशे पंचावन्न फक्त)
श्री. पदमिनी दिब्यालोचना मोहन्टी			
श्री. प्रियांका दिब्यालोचना मोहन्टी			

**पालमत्ता क्रमांक १ :** सर्व प्रिमायसेस अपार्टमेंट क्रमांक १७०६ , क्षेत्रफळ २९.१३ चौरस मीटरचे कार्पेट क्षेत्र च्या समतुल्य ३१३.५२ चौ.फूटरेरा नुसार (याव्यतिरित्त संलग्न बाल्कनी क्षेत्र २.४६ चौ. मी. च्या समतुल्य २६.४८ चौ. फूट) इमारत क्रमांक क्र ३.(महापालिकेच्या मंजुरीनुसार, इमारत क्र. ३) च्या मजला क्रमांक १७ वर ोनक हाइट्स च्या स्टिल्टसह पार्किंग बेअरिंग क्र. नाही, बांधकामित जिमनीवरील सर्व भाग व खंड जुना सर्व्हे क्र. १९१ हिस्सा क्र. ८ए नवीन सर्व्हे क्र. ६७ हिसा क्र. ८ए, जुना सर्व्हें क्र. १११ हिसा क्र. ८बी नवीन सर्व्हें क्र. ६७ हिसा क्र. ८बी, जुना सर्व्हें क्र. ११३ हिसा क्र. ५ बी नवीन सर्व्हें क्र. ६६ हिस्सा क्र. ५ बी, गाव ओवळा, तालुका व जिल्हा ठाणे येथे स्थित असून, ठाणे शहर नोंदणी जिल्हा व उपनगर महानगरपालिकेच्या हद्दीत, ठाणे जिल्हा.

**मालमत्ता क्र. २ :** बिगर शेत जमिन प्लॉट चा गटक्र.८, क्षेत्रफळ सुमारे ४८०० चौरस मीटर, गाव - चितळसर मानपाडा, तालुका आणि जि. ठाणे, ठाणे महानगरपालिका हदीत आणि ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणि नोंदणी जिल्हा आणि ठाणे उप नोंदणी जिल्हा, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणि नोंदणी जिल्हा आणि ठाणे उप-नोंदणी जिल्हा येथील बिगर शेत जिमनीचा सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणे : पूर्वेकडे वा त्या दिशेने : गट क्र. ९/१, पश्चिमेकडे वा त्या दिशेने : गट

कर्जदार व सहकर्जदार यांना वर नमुदप्रमाणे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या आत वर नमुद तारखेला कर्ज खात्याबाब देय असलेली सदर संपुर्ण रक्कम संबंधित कर्जदार व सहकर्जदारांच्या विरोधात वर नमुदप्रमाणे संपुर्ण व अंतिम रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेला व्याज व खर्च यासह एकत्रित थकबाकी रक्कम तुम्ही जमा करावी. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, संपुर्ण व अंतिम रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेला व्याज व खर्च यासह एकत्रित थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास वर नमुद तक्त्यात विहित प्रतिभूत मालमत्तेवर प्रतिभूती हिताच्या अंमलबजावणीकरिता **एवान्स**कडून योग्य ती कारवाई केली जाईल. सरफायसी कायदा व त्यातील नियमाअंतर्गत विहितप्रमाणे इतर प्रकारे सूचनेची सेवा देण्याकरिता अन्य पर्यायही घेतले आहे. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिकार किंवा अन्य इतर कारे हस्तांतरणापासन रोखण्यात येत आहे.

ठिकाण: ठाणे

संजीव अरोरा

कंपनी सचिव

प्राधिकृत अधिकारी एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता

रेलिगे अर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. कॉर्पोरेट कार्यालय: ८वा मजला, मॅक्स हाऊस ब्लॉक ए, डॉ. झा मार्ग, ओखला फेज ३, ओखला इंडस्ट्रीयल इस्टेट, नवी दिल्ली-११००२०. मध्य.कार्या.: ए-३/४/५, क्लब १२५, टॉवर बी, २रा मजला, सेक्टर १२५, नोएडा-२०१३०१. सीआयएन नंबर: यु७४८९९डीएल१९९३पीएलसी०५४२५९



#### लिलाव/विक्री सुचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये **मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरे**शन लिमिटेड (यापुढे **आरएचडीएफसीएल** म्हणून उल्लेख) कडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेचा लिलाव संचालनाकरिता सुचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी खाली नमुद कर्जदारांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे वितरीत तक्त्यात नमुद सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला देय ऋण रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे.

ज्याअर्थी सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत आणि त्यातील अधिकारानुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हत्स २००२ चे नियम ८(१) च्या तरतुदीअंतर्गत तक्त्यात नमुद्रप्रमाणे तारण मालमत्तेचा ताबा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे

ज्याअर्थी बँकेकडे उपरोक्त कर्ज रक्कम जमा करण्यात कर्जदार असमर्थ ठरले असल्याने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील नियम व अटीनुसार इच्छुक खरेदीदारांकडून खाली नमुद मालमत्तेकरिता मोहोरबंद लिफाफ्यात बोली व लिलाव निमंत्रीत करून ''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर'' मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	सूचना दिनांक व	मालमत्तेचे तपशील	आरक्षित मुल्य
	ताबा दिनांक		इस्ठे
कविता सुनिल मिश्रा, सुनिल मिश्रा यांची पत्नी आणि	दिनांक ०८.०८.२०१९	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, क्षेत्रफळ	
सुनिल कामेश्वर मिश्रा, कामेश्वर मिश्रा यांचे पुत्र, दोघांचे	रोजी सरफायसी कायदा	५५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र/कार्पेट	
र/ठि.: फ्लॅट क्र.५०१, इमारत क्र.२६, एव्हेन्यु जे, ग्लोबल सिटी,		क्षेत्र, श्री टाऊनशीप म्हणून ज्ञात	
नारंगी बायपास रोड, चिखलडोंगरी, विरार (प.), ठाणे, महाराष्ट्र-	अन्वये वितरीत सूचना	इमारत, इमारत क्र.७, विंग-१४,	₹.
४०१३०२. दसरा पत्ताः प्लॅट क्र.३०३, ३रा मजला, श्री	आणि सरफायसी कायदा	मान्य नकाशानुसार एन.ए. जमिनीवर	१२,५१,८३९/-
टाऊनशिप, इमारत क्र.७, विंग १४, गाव कंबलगाव, तालुका	२००२ च्या कलम १३(४)	बांधलेली, सर्व्हे क्र./गट क्र.१० +	₹.
जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१२०८. प्रतिभूत ऋण (रक्कम रु.)	च्या तरतुदीअंतर्गत	५८/१, क्षेत्रफळ १-१५-५	१,२५,१८३.९
रु.१८,१७,५२१.५७ (रुपये अठरा लाख सतरा हजार पाचशे	०७.०१.२०२० रोजी	एचआरपी तत्सम ११५५० चौ.मी.,	
एकवीस आणि पैसे सत्तावन्न फक्त) दिनांक ०८.०८.२०१९	प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे	गाव कंबलगाव, तालुका जिल्हा	
रोजी देय व्याज व शल्क.	ताबा.	पालघर, महाराष्ट्र-४०१२०८.	

अ) मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि., १ला मजला, संघवी हाऊस, सुभाष रोड, गरवारे हाऊसजवळ, विलेपार्ले, मुंबई-४०००५७ येथील कार्यालयात २९.०६.२०२२ रोजी बोली सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

ब) बोली/लिलाव उघडण्याची तारीख व वेळ: उपरोक्त पत्त्यावर ३०.०६.२०२२ रोजी स.११.००वा.

१) उपरोक्त मालमत्तेचे संपूर्ण वर्णन प्राधिकृत अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यासह तारीख व वेळ निश्चित करून मालमत्ता/दस्तावेजाचे निरीक्षण करता येईल

- ) इच्छुक बोलिदारांनी त्यांच्या बोली प्राधिकृत अधिकाऱ्याकडे वरील पत्त्यावर पाठवावेत. कर्जदाराचे नावे असलेली मालमत्ता लिलाव/विक्रीकरिता बोली असे उपरिलेखन केलेले मोहोरबंद लिफाफ्यासह दिल्ली येथे देय मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.च्या नावे धनाकर्ष स्वरुपात इरठे दिनांक २९.०६.२०२२ रोजी सायं.५.००वा. पर्यंत सादर करावेत.
- ) मोहोरबंद बोली ३०.०६.२०२२ रोजी उघडल्या जातील आणि तद्नंतर प्रस्ताव मुल्य वाढविण्यास अंतर्गत बोलीत सहभागी होण्यास प्राधिकृत अधिकाऱ्याच्या इच्छेने पात्र बोलिदारांना संधी दिली जाईल.
- $m{\phi}$  यशस्वी बोलिदाराने **दिल्ली** येथे देय **मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. यांच्या नावे धनाकर्ष/धनादेशामार्फत बोली** रकमेच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी आणि उर्वरित रक्कम यशस्वी बोलिदाराने बँकेद्वारे विक्री निश्चितीच्या तारखेपासून <mark>१५ दिवसांत</mark> जमा करावी इच्छक बोलिटाराटारे जमा केलेल्या इस्ते व विकी मत्यावर कोणतेही त्याज मिळणार नाही. विकी मत्याचे २५ % किंवा इस्ते रक्षम जे काही असेल ते यशस्वी बोलिदाराने विक्री नियमाचे पालन न केल्यास किंवा कसूर केल्यास **आरएचडीएफसीएल**द्वारे जप्त केली जाईल
- विक्री प्रमाणपत्र नोंदणीसाठी नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्काकरिता देय शुल्क आणि महानगरपालिका किंवा अन्य प्राधिकरणाकडील वैधानिक देयके/ कर इत्यादी यशस्वी बोलिदारास भरावे लागेल.
- 🔾 मालमत्तासंदर्भातील किंवा अन्य इतर देयके जसे जल/विद्युत थकवाकी देयके, मालमत्ता कर याबावत अंमलातील कोणत्याही न्यायालयाअंतर्गत किंवा प्राधिकरणाकडील एनओसी/कोणतीही अनुमती घेण्याची बँकेवर जवाबदार असणार नाही.
- 9) पूर्व सुचना न देता विक्रीच्या नियम बदलणे किंवा कोणतेही कारण न दर्शविता विक्री स्थिगत/रह करणे किंवा सर्व प्रस्ताव/बोली नाकारण्याचे किंवा स्विकारण्याचे अधिकार प्राधिकत अधिकाऱ्याकडे आहेत.
- दे) <mark>आरएचडीएफसीएल</mark> यांच्या उत्तम ज्ञान व माहितीनुसार आरएचडीएफसीएल यांचे व्यतिरिक्त अन्य कोठेही विक्री करण्यात येणाऱ्या मालमत्तेवर अधिभार ज्ञात नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या खात्रीकरिता मालमत्तेचे करनिर्धारणाबावत खात्री करून घ्यावी. उपरोक्त मालमत्तेचे अधिकार/स्थितीबावत कोणतीही हमी/प्रस्तृतीकरण बँक देत नाही
- अन्य इतर माहितीकरिता श्री. विनोद एन. सोनाजकर, मोबा.:९३२०४३७१७१ व श्री. योगेश काटकर, मोबा.:९८२१८६१९५१ यांना वरील

#### सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च जमा करावे अन्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल.

प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०५.२०२२ मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

टीप: सरफायसी मागणी सूचनेच्या वितरणानंतर जर रक्कम जमा केली असल्यास मुक्तता/तजवीजीच्या वेळी देय रक्कम विचारात घेतली जाईल.



## Parle Industries Limited

CIN No. L21000MH1983PLC029128 Regd(O): Unit No. C/406, 4th Floor, Crystal Plaza Premises Co-op Soc Ltd. ,Plot Nos. B-4 & B-5, New Link Road, Andheri, Mumbai Mumbai City MH 400053 IN

	Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com					
ST	ATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE Q	UARTER & Y	EAR ENDED	ON MARCH	1 31, 2022
				(	(₹in Lakhs e	except EPS
Sr.		Quarter Ended			Year Ended	
~	PARTICULARS	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
I.	Income					
	Revenue from Operations		-	(0.00)	-	1.49
	Other Income	17.69	17.39	17.85	139.49	64.36
	Total Income	17.69	17.39	17.85	139.49	65.85
II.	Expenses					
	Cost of Materials Consumed	-	-	-	-	-
	Purchase of stock in trade	0.00	(0.00)	1-	(78.05)	-
	Changes in Inventories of Finished Goods,					
ı	Work-in- Progress and Stock-in-Trade	0.00	0.00	(0.00)	78.05	1.49
	Employee Benefits Expense	5.81	1.20	4.82	9.81	8.64
	Finance costs	(0.02)	0.01	(0.02)	-	
	Depreciation, Amortisation & Depletion Expenses	0.28	0.07	5.12	0.47	20.51
	Other Expenses	19.19	5.05	91.34	122.82	115.49
ı	Total Expenses	25.27	6.33	101.26	133.10	146.13
III.	Profit/(Loss) before exceptional items & tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)
IV.	Exceptional item	-	-	-	-	-
V.	Profit before Tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)
VI.	Tax Expense	4.40	-	(28.24)	4.40	(30.85)
	- Current Tax	1.66	-	1-	1.66	-
	- Short/(Excess) provision of Previous Year	-	-	0.00	-	(2.61)
	- Deferred Tax	2.74	-	(28.24)	2.74	(28.24)
VII.	Profit for the Period	(11.99)	11.06	(55.17)	1.99	(49.43)
	Other comprehensive income (after tax)	-	-	-	-	-
ı	Total Comprehensive Income for the Period	(11.99)	11.06	(55.17)	1.99	(49.43)
	Paid up Equity Share Capital					
	(Face Value Rs. 10/- Each)	1,400.000	1,400.000	1,400.000		1,400.000
l	Other Equity	-	-		628.828	626.843
ı	Earnings per Equity Share					
ı	(Face Value Rs. 10) (Not annualised)					

Notes The Audited financial results for the 4th quarter & year ended 31st March, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th May, 2022. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion. The Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

(0.09)

(0.09)

0.08

(0.39)

0.01

(0.35)

(0.35)

The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of full financia year and unaudited published year to date figures upto the third quarter of the respective financial year. The Board of Directors of the Company have not recommended dividend tor the financial year 2021-22.

The Company has two reportable segment i.e Infrastucture and Real Estate and Waste Paper & Allied Products. In accordance with Indian Accounting Standards (Ind-AS 108), the Company has disclosed

Segment results in the Financial Results. The Company proposes to divest/sell the whole of the assets/liablilies relating to it's business of Pape Division. The said sale has been approved by the Board of Directors in the meeting held on 31.03.2022 subject to shareholder's approval in the forthcoming General Meeting and other statutory approval as applicable. The Company will undertake the sale of assets/liabilities of the said business of Paper Division, in the forthcoming F.Y. 2022-23, to the potential buyer at the price and as per terms mutually agreed betwee

the Company and the potential buyer. Items of Incomes/Expenses/Assets/Liabilities including borrowings/ advances, provision for various taxes, common administrative expenses, etc., which are not directly attributable/identifiable/allocable to an operating segment have been shown as Unallocable items.

The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary

8 Segment wise Revenue Results and Capital Employed (₹ in Lakhs except EPS				except EPS)		
Sr.		Quarter Ended			Year Ended	
No.	PARTICULARS	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
	Segment Revenue					
a.	Infrastructure & Real Estate		-		-	-
b.	Paper, Waste Paper & Allied Products	17.69	17.39	17.85	139.49	65.85
	Net Sales/Income From Operation	17.69	17.39	17.85	139.49	65.85
	Segment Results					
a.	Infrastructure & Real Estate		-	-	-	-
b.	Paper, Waste Paper & Allied Products	17.69	17.39	17.85	139.49	64.36
	Less: Interest and Finance Charges	(0.02)	0.01	(0.02)	-	-
	Total Segment Result before Tax	17.70	17.38	17.87	139.49	64.36
	Less: Other Unallocable Expenditure	25.29	6.32	101.28	133.10	144.64
	Total Profit before Tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)
	Capital Employed					
	(Segment Assets - Segment Liabilities)					
a.	Infrastructure & Real Estate	1,723.40	1,723.40	1,718.40	1,723.40	1,718.40
b.	Paper, Waste Paper & Allied Products	178.90	645.44	331.47	178.90	331.47
C.	Unallocable	126.53	(286.80)	(23.03)	126.53	(23.03)
	TOTAL CAPITAL EMPLOYED	2,028.83	2,082.04	2,026.85	2,028.83	2,026.84
By order of the Board of Directors						

For Parle Industries Limited Rakeshkumar D. Mishra Executive Directo DIN: 06919510

दि बॉम्बे डाईंग ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडकरिता दिनांक: २६ मे, २०२२ ठिकाण: मुंबई

तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमचा ई-मेल पत्ता नोंदवा.

प्रदान करावी उदा. आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/निवडणूक ओळखपत्र/पासपोर्ट.

राज वाचा

विंग, हयात रिजन्सी हॉटेलच्या पुढे, सहार रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र.

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

**एवान्स**सह कर्ज करारनामा निष्पादित केला होता. नुसार तुम्हा सर्वांवर पर्यायी सेवा म्हणून प्रकाशित करण्यात येत आहे.

कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मान्य कर्ज रक्कम (भारतीय रुपये)	मागणी सूचना दिनांक	१७ मे, २०२२ रोजी एकूण थकबाकी रक्कम (भारतीय रुपये)
भागवत प्रसाद गुरुकुल एज्युकेशन ट्रस्ट	रु.२,५५,६०,०००/-		<b>ह.२,७२,४५,०७६/</b> -
श्री. दिब्यालोचना दुर्योधन मोहन्टी	(रुपये दोन कोटी पंचावन्न	२३.०५.२०२२	(रुपये नव्वद लाख सदोतीस हजार
श्री. रविंद्र दुर्योधन मोहन्टी	लाख साठ हजार फक्त)		आठशे पंचावन्न फक्त)
श्री. पदमिनी दिब्यालोचना मोहन्टी			
श्री. प्रियांका दिब्यालोचना मोहन्टी			

क्र. ७/२(पी), उत्तरेकडे वा त्या दिशेने : गट क्रमांक ७/१ आणि ७/४, दक्षिणेकडे वा त्या दिशेने : गट क्र. १२/१ आणि ११/१.

दिनांक: २७.०५.२०२२